TRIOCHEM PRODUCTS LIMITED

Registered Office: 4th Floor, Sambava Chambers, Sir. P. M. Road, Fort, Mumbai,

Maharashtra, PIN: 400001. Telephone: 00 91 (22) 2266 3150 Fax: 00 91 (22) 2282 8181 E-mail:

info@amphray.com Website: www.triochemproducts.com Corporate Identity Number: L24249MH1972PLC015544

Ref No: TPL PP 20220626 2022; 5th August 2022

TRIO

To

BSE Limited

Corporate Relationship Department,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Fort, Mumbai: 400 001.

Security Code No. 512101 - ISIN No.: INE331E01013.

Dear Sir / Madam,

Sub: Intimation under Regulation 47 of SEBI Listing (LODR) Regulations, 2015

In compliance to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015; We are enclosing herewith the copies of the Notice of the ensuring Board Meeting of the Company schedule to be held on Friday, 12th August 2022; published in Navshakti & Free Press Journal on 5th August 2022

This is for your kind information.

Thanking you,

Yours faithfully,

For TRIOCHEM PRODUCTS LIMITED

RAMU S. DEORA DIRECTOR

DIN: 00312369

Encl.: as above

1

समन्स

जरता. १इया इस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १३ जुलै, २०२२ रोजी दिले/जारी.

प्रभारी प्रबंधव कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र.-॥ मुंब

बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बॅक लि.

बॅसीन कॅथॉलिक को- ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक) कियानिक का - आपराटक वक तर (११३५) कर्यादेखः कैपितक के बिन्दीत गपदी, नयर्-४०१,२०५, वि. 'होत नंबर +९१-९५२७४४९६०/९५२७४५६००/९५२७४६९६ के सभासदांस वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

वैकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधात्म सभा खिवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९.० बाजता सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेज, बसई क्रिकेट ग्राइडेड मागे, बसई (पश्चिम) येथे छाली: विषयांवर विचार विशिष्य करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व समासदांनी करणा वेळेव सभेपुढील विषय

संस्थानक-संस्थारने सारह केलेला है, २१ तर्ण, २०२२ अखेरण्या चर्चाण अहवाल, लेखारांधिक तार्वेद व बना-गोर परकार मान्यक श्रेते.
वैकेण्या सार २०१४-१-१२१ जा वैशाविक सेधारारीच्या आकाराताणी गोर ऐसे,
वैकेण्या सार २०१४-१-१२१ जा वैशाविक सेधारारीच्या रोष्ट्रपत्ती आकाराताणी गोर ऐसे,
वैकेण्या सार २०१४-१-१२१ जा विशाविक सेधारारीच्या रोष्ट्रपत्ती आकाराताणी गोर ऐसे,
विशावक-संद्रप्रती सिंद्रपत्ती सामा स्वेताण सार २०१४-१-१२९ च्या यात्रा स्वावाणी गोर ऐसे,
संस्थातक-संद्रप्रती सिंद्रपत्ती आर्थिक सोचना सामा स्वावाणी गोर ऐसे,
विशावक स्वावाणी अव्याणी स्वावाणी अञ्चला देश,
अधिका अव्याणी स्वावाणी अव्याणी स्वावाणी स्वावाणी स्वावाणी स्वावाणी अव्याणी स्वावाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी स्वावाणी आर्थाणी स्वावाणी स्वाव

विश्वाचा विश्वाद करण. मा. संचालक मंडळाच्या आदेशानुस सिक्स्टो अंतोन फर्सा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिक

(४) नंशाभधा नार पर्ण. १४) नंशीक व्यवकामालीत प्रमात निर्धाद मात्रमामध्ये मृत्यस्थः करण्यात मात्रमा देवे. ११) संपासन-मंद्रक सदस्य व गर्याच्या वर्गवाईकंश दिल्या कर्याच्या वर्गामाना नीद पेवे. १३) संवासन-मंद्रक सदस्य व गर्याच्या वर्गवास्थ्या प्रतिस्था प्रतिस्था प्रतिस्था प्रतिस्था १३) स्थित च्या वार्षिक सर्वताधारक समेस उत्तरिक्त सक्ष्य ३ शक्लेल्या समासदंशी अनुसन्दित

दर्गकः २ १४ जुल, २०२२ पुष्पता : सभेग म्हणूर्शी न झाल्यास सभा इडकूब केती जाईल व इडकूब झालेली सभा त्याच दिवशी त्य विकाली सकाजी ९.३० बाजता पेच्यात पेईल व त्या सभेमध्ये कामकाजाचे दिलेले विषय हाताज्यय येतील. त्या सभेस पोटनियम क्र. १५ (॥) नुसार गण्यपूरीची आवस्यकता असवार वाई.

लदाम स्टील्स लिमिटेड

त आयडी: compliances@ladam.in, सीआयएत: युर७५००एमएव१९८३पीएनसी०३०। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ–व्हिज्युअल मिन्स

(ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

पार्थिक सर्वसाधारण संभवी सूचना पार्थो पूचना रेखान के कार्य थी, अलग स्टेनियर के वार्षिक सर्वातायना सान (एजीएन) एजीएन्सन प्रवेश विविदिष्ट केलेके सामकार पूर्ण कारणायारी शुक्रमा, २८ औगस्ट, २०२३ रोजे शुक्री १.२ (१०) आजना विविधित केमस्मित्यारी आजित केली वर्णेल, मिल्य कारणाया सामकार केमस्य केस्प्रीत केस्प्रीत १.२ (१०) एजिन, २०२०, १.५ १, २०२० आणि १.३ अन्यस्ता, २०२५ रोजीच्या परिपक्त सामक्ष्र २.१ १.५ १०० रोजी स्थे केस्प्रीत केस्प्र

हहत.
जारीही उस असल्यान www.evolingindia.com या वेबसाइटच्या प्रीकेटली आपनर केश-मा-जारीही उस असल्यान स्थाना सदस्यातां देच्या - मानदान पुत्र में मुख्यत्वन संदर्भ प्रेत अस्वतात्व किया helpdesk-evoling@cddindia.com या शिला पायत् मानगा, किया हु: ०३२-१३-८५८५११११ अ. जारीहा किया केशांची support@companane.com किया omplainces@ddam.in या शील द्वारी आणि इलेक्ट्रॉनिक पट्टांगी मतद्वातां संध्या प्रकृत

प : अहवालाची प्रत बैंकेच्या www.bccb.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे

ex) मा. अध्यक्षांच्या अनमतीने समेपदे आयत्याचेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे

नुख्य कार्यालय : कैशॅलिक चैंक बिल्डिंग, पो. पापडी. रा. वसई, जि. पालघर - ४०१ २०७.

विकाणाः येते की :

Chola

कायम करण. मंचालक-मंडळाने सादर केलेला दि. ३१ मार्च, २०२२ अखेरच्या वर्षाया अहवाल, लेखापरी

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण –॥, मुंबई येथे वस्ती अधिकारी, डीआरटी-॥ चे कार्यांतप रटीएनएत भवन, कुलावा मार्केट, कुलावा, मुंबई-४० मूळ अर्ज क्र. २०७ सन २०२१ समन्स

कि ऑफ बडोदा विरुद्ध

ज्याअची बर्गल नावाचे अर्थहारांनी त्यातील नमूर हतः अनुतोष आणि पालू आणि भविष्यातील त्यान, चर्चांबह एकंडित रुक्तेच्या समुत्तीलाठी सदः त्यापापिकरातत वरीत उद्वेशिक अर्थ राखस केसा आहे. तथाअची साधाव सरकाराद सम्बन्धी वर्षाणी पौत्याचकार हान्तीती साही अधि ज्याअची सम्मानदिव न्यायाधिकरणदारो पर्याची चरावचीकारता अर्थ संगत करण्यात आता आहे.

सन्मानिययं न्यायाधकरणाद्वार प्रयास बजावयाकारता अन्य समय करण्यात आता. पुरस्ताना सदर न्यायाधिकरणासमयः व्यक्तिशः वा पक्तिनाद्वारे लेखी विवरणस्य करण्यासाठी आणि विनेटीप्रमाणे अनुतीय का मंजूर करू नये साची कारणे १९ ऑक्टोबर, २०२२ रोजी स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश देले आहेत.

सूचना घ्यावी की, कस्रवार ठरल्यास, दुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईर अरोल

ी, कुण्या मुनार येवे विकित्त क. १. सर्वेट क. ३२२, ओम साई एकता मीएयएस लि., गिलबर्ट हिल ग्रेट, अंपेरी (पिच्या), मुंदर-१०० ०५८, देवे २०८, रहा मजना, प्यत्सेस्ट हार्वेट्स, सम्बं क्र. १८, हिस्सा क्र. ५/६/५, गाव जानणव, हालुका हार्याली, वि. स्टामीरी.

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआपणः , एमरेश्वरे प्रमुख्य १९०० होता स्वाचित्रस्था ००१७६ सीरपाकृत काषांत्रस्य : एमासर कॉम्प्लेस्स, ४१४, सेस्परती बगर मागं, मृंदर्-४०००१३ इट: www.empiremumbai.com = ३मेल: १९४, सेस्परती वगर मागं, मृंदर्-४०००१३ दूसपर्यो : १९ २२ ६८५०४३ = केस्सर : १९४, २४ ४९४३१४४

सूचना

कंपनीच्या समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंड (आयडंपीएफ)कडे हस्नांतरण

करिया गाउँ। स्थापी, फंटरी हिराइटरीज औरट, १९९६ अंतर्गत जेवे तेवतं तारफ/इंगण्याहात आहेत हिंसा आगा क्रिकेटीज इत्तांतरामा बनाई अराधा नामाना-/नामाजिन्स्यामा निर्मिटित अरोग आहे ता रामा स्थेपतीत अरोक आपदी-पहल्लेट इत्तांतरिक करमा गाउँ, वर्षी, स्थिति आगाजास्थ्रीय गाय स्थतीत प्रतिकृतिक प्रतिकार करिया नामाना स्थापिक प्रतासक के सामाना करिया करिया करिया करिया करिया करिया के स्थापिक प्रतासक करिया करिया करिया करिया करिया साम्रोजिक प्रतासक के सामित करिया साम्रोजिक प्रतासक करिया करिय

प्रणाव वह आहां.

गण्यावर्तने कृत्या आपरितेष्क औद्योगिरोक्टे हरतांत्रीय होण्या पात्र उत्योग्या प्लंचा हाण हाण होल्या/हरत व केल्या सामोग व जेजमंत्र वरातील राहान्य राहार्थक १६ आणित, १०२३ छा केल्या/हरत केल्या सामोग व जेजमंत्र वरातील राहान्य राहार्थक १६ आणित, १०२३ छा प्रणाव प्रात्म अपरीत्स कर्माच्या हाण्या प्रणाव प्रात्म कर्माच्या कर्या कर्माच्या कर्माच्या कर्माच्या कर्या कर्माच्या कर्माच्या कर्माच्या कर्या कर्माच्या करामच्या कर्माच करा कर्माच्या कर्माच्या कर्माच्या कर्माच्या कर्या कराम्या कर्मा

एम्पायर इंडस्टीज लिमिटेड सार्व

स्थान : मुंबई दिनांक : २ ऑगस्ट, २०२२

NIRAV COMMERCIALS LTD.

CIN:L51900MH1985PLC036668 Registered Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja-410208, Dist. Raigad Tel.:(91-22) 24949538 Fax. (91-22) 404547150 Emai: nirav@associatedgroup.com

Notice Of The 37th Annual General Meeting, E- Voting Information

8. Book Closure

STICE IS HEREBY given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the Company
of an Monday, 25th Augus, 2022 at 3.30 mills 15 through Video Conference ("VC") Other
usin Means ("OAVM") to transact the business as as et out in the Notice of the AGM which is

NOTICE IS HERBEY (yien hat the 2Ph Activated General Meeting ("AGM") of the Luce service had conflowed by Early August, 2022 at 3.3 by m151 from your Video Conference ("VC") Other Audust Allasma, "Only In branch and the united services as set out in the Notice of the AGM which a belief Wash Allasma," and the AGM and the AGM which a belief with the AGM and the AGM

State to proming most and Admining Obligations and Disidosium ining Obligations and Disidosium ining Obligations and Disidosium ining Obligations and Disidosium ining place of the most and inproposed of the Ministry of the M

c) Ranche evolting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m of 28th August, 7222.
d) Member present the mediple through VCDAM facility and who had not cast the rives on the residulors of the residual of

Amey Borkar Company Secretary

,दनाकः ५ आगस्य, २०२२ स्थानः ठाणे संचालक डीआयएन : ००३२५०६३

लदाम स्टील्स लिमिटेड करिता आणि रूग ------

स्थान प्राप्त करणे आप दोक्रम बोगनी वापका पुराद करण्य करणे स्थानर मिळकतीच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री स्चना या विक्री स्थान १६३ च्या त्राप्त प्राप्त मानवा विक्रीस्थान क्षेत्र विक्रम नाम प्राप्त करणे स्थान स्थान क्षेत्र व्यव विक्रीस्थान

कर्वदम्/गङ्गणदार पांस मुचन देखान के की, जातील जबूर ब्लाझ मिळकती या ताच परकीकरे गहान असूर तिया लांकेतिक करना <mark>योलायंडतम इन्दोरटमेंट अंगड फायनाम रंगरी</mark> ण्ड फायनाम कंपनी निमिटेड असा उद्देख यांची पेरता, सदर तत्व मता ई-सिताबाद्रीरे "में आहे", "वे आहे मों आहे" आणि "वे काही आहे तेये आहे" तत्त्वाचा विकती

कर्जदार, सह-कर्जदार, महाणदार्शाचे खाते क्र. आणि नाव	कलम १६(२) मागणी सूचनेनुसार तारीख आणि रकम	मिळकती / मिळकतीचे धर्णन	राखीव मूल्य इसारा अनामत रक्कम	ई-सिलावाची नारीख आणि बेळ इअर सादरीकरणाची अंत्रिम नारिख निरिक्षणाची नारीख
हक्स-दच्यां आस्त्रोबी००००४०६६२५४ १. खुमल विशावदिया, २. मुरेंद्र विशावदिया, ३. हंसा विशावदिया, ४. जयबेन विशावदिया, धर्च ग्रहणार पेथे औ/३०४. रुपा औरेज. सन्वीद नग, क्षेटिबर्ग ए. क्षांदिवली परिचार	०८-०६-२०२१ आणि इ. ३२,५५,४४०.३४ ०५-०६-२०२१ रोजीस	इमारतीमधील ३ ज्वा मजल्बावरील मोजमापीत ५,३०	कोसी वादविषयाची रक्कम ह. १,०५,००,०००/- ह. १०,५०,०००/-	०९-०९-२०२२ स. ११:०० ते दू. १:०० वा. (प्रत्येकी ५ मिनिटांश्या अमर्योदित विस्तासमह)
१०००६७, ५. मे. एंजॉय फ्रीएशन, कार्यातय क्र.७, १सा मजसा, वैन रेशन, ट्यतरी रोड, मासाड पर्व, मासाड पर्व-४०००९७		चौ.पु.(मुपर बिस्ट अप) पसंट क्र. ३०४ .	K. ?.ec.ece/-	०८-०९-२०२२ (सायं. ५.३० पर्यंत

मही/- प्राधिकत अधिकारी, चोला

जाहीर नोटीस

का निर्देश हो वह बतनेश क्यांति क्यांति के स्वार्थ के विकास के स्वीत के प्रीत कि वह कुमान पहाले आदि पर प्रेत्य वह पहते अपने का प्रति पर प्रति के प् कोणत्याद्री प्रकारचे दक्क हितसंबंध असत्यास त्यानी ते हितसंबंध जाणीव पूर्वक सोहृत दिसे आहेत, असे गृहीत धरसे

			क्षेत्र हे - आर - चौ.मी.	आकार रु.र
प्रवीण नंदकुमार म्हाले			0.49.06	
आखिष चंद्रकांत म्हाते	66	2	पैकी	2.90
अमोल चंद्रकांत म्हाबे	٦,,	,	0,00,00	,,
येहन सतित म्हाले	7			

जाहीर सचना

हाड़ों आम नतीस पूरना देणता पेरे की आरण्य जीतिसंध्य पूर्वनंत्रकर, आसी व्यक्तित दिसेस्था तिसिष्ट्य मेश्री आधीर तर्वात्रकारकर चार्चन केवेस्था तैत्रकां, मेश्री अर्थन, तीत आर्च का प्रवेशीयों जात्र व्यक्ति प्रीमार्थियों मेश्री अर्थन प्रदेशी स्वाद्य केवेंद्र ए. जांदी मां "विश्व अर्थादीय, अर्थ, में प्रवेश को अर्थन, प्रवेश अर्थन केवेंद्र मेश्री केवेंद्र एवंदी प्रविधासी (१) मात्रेकृष्ण काम्येद्रीय, अर्थ, मेश्री प्रवेश केवेंद्र प्रवेश केवेंद्र प्रवेश मात्रकां प्रवेश केवेंद्र एवंदी प्रविधासी केवेंद्र केवेंद्र प्रवेश केवेंद्र प्रवेश

जीरेक्सा इस्ते वे प्रशासन के प्रशासन के अवस्था के अवस्था के प्रशासन के प्रशा

(सदर प्रीमायसेसचे तपशील)

(सदर प्रीसायसेसचे तपशील)
आ गी बातने मां, बहा, में रंज २००१ र स्वीत स्वार्ध त्यापातीत तरेद्द्न सर्वे प्रचंड १०४
असतेत्व स्वीत गर्वे स्वार्ध र रेजिंदा (१०%) नहीं है "विशेष अपलेटिंद्र (इमाल) समृत् असतेत्व स्वीत गर्वे स्वार्थ १०% के प्रीत प्रचंड के प्राप्त प्रदेश के प्रचंड प्रकार स्वार्थ स्वार्य स्वार्थ स्वार्य स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्य स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ

दिनांक: ०५.०८.२०२२ स्थान : मुंबई

केनरा बैंक Canara Bank 🛆

अ.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
क्र.		(रु. मध्ये)	रक्कम (इ.मध्ये)
₹	निया मूंटायन टाउनसीय, मृष्टी कॉम्प्लेसम, न्यू निया करीले ब समीय, सीजीव, विस्मा परिच्या, तानुका बसर्थ आणि विस्का सानमा - ४०१ ६०३ सधीन गाय-बोजीव बेधीन असे मजता, एव बिन इसताट टाईप पी कृष्णा गार्डन आणि कृष्णा रेमिटेसी की-आणि, साइक, सीचा,ति, स. इ. १५४-ची पत्ता स्तर्रेड इ. ७०१ (ट्रोस ग्राहित), विलट अण शेव १०६० पी, हू. आई, पर्टर्ड धेंड : ८८३ नी, ह. (८२,०० पी, मी.)	ξ 4,30,000/ -	£,40,000/-

हाता अस्पात तरका ११.८८.१०० पा प्रतावाको ११.८८.१००१ पात अस्पात वरका ११.८८.१००१ पात अस्पात हात्या ११.८८.१०० पा पर्यंत वर्षमा वर्षमा स्थान स्थान

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.
(GIN L28920MH1987PLC043472)
Registered Office: B-1, Tulsi Vinar Dr. A.B. Rosel, Worlf Naka, Mumb.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24938868, e-malthind[gassociate]

website:https://www.associatedgroup-investors.com
Notice of the 35th Annual General Meeting, 5- Voting Information
8- Book Closure

8- Book Closure

1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 | 1005 |

Notice of the 35th Annual Seneral Meeting, 5-Voting Information.

Book Classure

Notice of the 35th Annual Seneral Meeting (7-ASP) of the Company with the Order Company with the Order 28th April 2022 at 12.5 pins 18th Tempol vision confinerer (VCV) Other Acido Visial Means (7-ASP) of the Company with the Order (7-ASP) of the Company with the Confidence of the ASP with Annual Seneral Meeting (7-ASP) of the Confidence of the ASP with Annual Seneral Seneral Seneral Confidence of the ASP with Annual Seneral Sen

Internationally on the business as in the very surprised and procedure international very part of the College o

जाहीर नोटीस वकीत रेखा प्राटीस वर्स्ड येथील मा श्री आर. एव नाथाणी, दिवाणी न्यायाधिश व. सर, वसई ह्यांच्या न्यायालयात ने, ता. १७०८/२०३ ने, क. १५५०००

No. 2 & 3. All R/at. Bramhan Alli chandan: Virar East. Tal.Vasai, Dist.Palghar.... Applica

हासता वरभावायत पर कालवाहा इसमाय हरकार • आत्यास योग्यते पुरावे व काग्याच्ये घेऊन अर्जदार स्याना वारसदाखला देण्यात येईल हपाची कृपया नोंद प्रेण्यात यावी. आज दि.२२/०७/२०१२ रोजी माझ्या प्रहिनिश्री व न्यायालयाच्या शिक्क्यानिश्री दिली.

RIOCHEM PRODUCTS LIMITE

(CIN): L24249MH1972PLC015544 egd. Office: 4"Floro, Sambava Chambe Sr. P. M. Road, Fort, Mumbai - 400 00 Telephone No.: 00 91 (22) 22663150; Fax No.: 00 91 (22) 22828161. Email: info@amphray.com; Website: www.thochemproducts.com Wet

NOTICE
Notice is hereby given that Pursuant
Regulation 29 and 47 of the SEBI (List
Dbligation and Disclosure Requiremer
Regulations, 2015 a meeting of the Boan Regulations, 2015 a meeting of the Board or Directors of the Company will be held or Friday, August 12, 2022 at the registered office of the company at 2.00 p.m., inter alia to consider the un-audited financial results for the quarter 30 June 2022. The information contained in these notices is

available on the website of the Company's a www.triochemoroduds.com and on the websit of BSE Limited at www.bseindia.com imited at www.bseindia.com For Triochem Products Limit

Place: Mumbai Date: 4* August 2022 portant Request to Shareholders: Update E-mail ID, Mobile Number a

Bank account details with (a) Company DP and R & T Agent or (b) on web portal at https://linkintin

EmailReg/Email Register.html or (c) email to mt.helpdesk@linkintime.co.in 2. Dematerialise your shares from physica

अबिट्टला करना १४(१) अपना । विशेषका करीत आणि हमीदर आणि सर्वसामान्य वनतेता बाहोर हमारा देखात वेतो ती, पिछक जब्दार कर ने वेर सहर विशेषकातीण केतेता क्षेत्रवाही ज्यार स्टूपिटी सांति पासकाता वेर हिं व्यक्ति ज्यावति ज्यावताच्या पामाअपीत गृहीत.

..... पर पराज्यात प्रकार. एषाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲन्टच्या कलम = १३ एषे लक्ष वेधन पेतले वात अगरे

कर्जदार/इमीदार	गहाण मिळकतींचे वर्णन	धकीत रक्रम
१. मे. एएनएस एंटरप्राईजेस (द्वारे त्यांचे प्रोप्रावटर श्री. मोहम्मद इरफान ताहिर अन्सारी) २. श्री. मोहम्मद इरफान ताहिर अन्सारी ३. सी. माबमा बानो मोहम्मद इरफान अन्सारी	सारि तो, जारि असी हरन असारी संपन्न माइसीश मोद इ. इ. पांचमारिक अंदारे ३३ १५ औ. तो, ताठ महत्ता, अराजानिका घर इ. १६५३ तेजी, तार्यसी- २, इमारत, रासान सड़ी, अग्रीक अगर, मीत्रे: नारपोली, पिस्टी, उर्जे - १५२०२ व मी सिकड़त, चिक्री विलेशानुसार सीमायद्वताः पूर्व: माज्य इ. २, पश्चिम: माळा इ. ४, उर्चेक्ष: सोक्या कीने, ताला: सरन,	२७/०५/२०२२ रोजीप्रमाणे २, १०,३६,३८२.८८ पै (स्पये दहा साख उत्तीस हजार तीनशे व्याएँशी आणि अञ्चल्याएँशी पैसे मात्र
		सही

दिनांकः ०५/०८/२०२२ तिकाणः मुंबई

(6:3) नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा सूचना क्र.नमुंमपा/श.अ./156/2022-2023 नाव :- घणसोली विभागातील साईबाबा नगर पूर्वेकडील वस्तीसाठी व सामुदायिक शौचालयासाठी रस्त्याची सुधारणा संरक्षक

भिंत बांध्न पाण्याचानिचरा होण्यासाठी गटर व्यवस्था करणे. अंदाजपत्रकीय रक्कम (रु.). :- 1,30,92,282/-निविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच

https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व नमंमपाच्य https://mmm.estencers.in या संकत्तरखाळावर दिनांक- 05/08/2022 रोजी पान्त होतीतः निदेदेषे सादरीकरण https://mmm.estenders.in या संकेतरखाळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेडारेंग (E-Tendering) पक्रियेतील कोणत्याही तांविक अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकरण्याचा अधिकार मा. आयुक्त,

नवी मुंबई महानगरपातिका यांनी राखून ठेवलेला आहे. सही/-

शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

(संजय देसाई)

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED Regd. Office: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-42201

CIN: L99999MH1968PLC013919

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 (1) (a) of the Securities And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirement) Regulations 2015, that the meeting of Board of Directors of the company will be held on Saturday, 15th August, 2022 at registered office to inter alia consider and take on record Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022.

The trading window will remain close for all insiders of the company from 11th August, 2022 to 16th August, 2022 and would re-open on 17th

August, 2022.
The information is also available on the website of the company at www.asianfoodproduct.in and on the website of the stock Exchange at www.bseindia.com.

By order of the Board For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED (CHETAN G. BATAVIA)

THAKKERS DEVELOPERS LIMITED



NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the 'Securities And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirement) Regulations 2015, that the meeting of Board of Directors of the company will be held on friday. August 12th, 2022 at administrative office to inter alia consider approvent below necessary large that the provider of the company will be approved the control of the control o

at administrative office to Inter alia consider approve nd take on record Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022. The trading window will remain close for all insiders of the company from 11th August, 2022 to 16th August, 2022 and would re-open on 17th August, 2022. The information is also available on the website of the company at www.thakkersdevelopers.com and on the website of the stock Exchange at www.bseindia.com.

For THAKKERS DEVELOPERS LIMITED SOURCES ASSIVE COMMENTS ASS

sd/-(Narendra M.Thakker) Director

हिनशी व न्यायालयाच्या शिक्क्यानशी दिती. हुकुमावरून, सही/-अधिक्षक, दिवाणी न्यायालय व स्तर वसई

UNITY

Sakshi Shar Company Secretary & Compliance Offi Date: 4th August, 2022

NEW DELHI: Courts have a solemn duty to "separate the grain from the chaff" and guard against cursory condideration of the defence of an accused, the Supreme Court said on Thursday while acquiting a naccused, the Supreme Court said on Thursday while acquiting a velocity of his mother.



HC rejects MLAs' plea for stay on CID probe

ROLKAIA
The CID on Thursday said the three arrested Jharkhand Congress MLAs had on July 21 taken Rs 75 lakh from arrested businessman Mahendra Agarwal.

"The three Congress MLAs who were caught with Rs 49 lakh on July 30 had earlier taken Rs 75 lakh from Agarwal on July 21. On July 29, they met in Guwahati and on July 30 came to collect the remaining amount," said the



Meanwhile, Calcutta High Court on Thursday rejected the Congress MLAs' plea for a CBI probe and a stay on the CID investigation.

Citing the Supreme Court's verdict that the accused cannot ask for a stay or ask for a

the High Court reject.

MLAs' plea.

It may be noted that West
Bengal CID officers on
Wednesday were "restrained" in Delhi and Assam while they had visited
these states to probe the allead scam. leged scam.
Meanwhile, Assam Chief

Meanwhile, Assam Chief Minister Himanta Biswa Sar-ma on Thursday said his gov-ernment is ready to "cooper-ate" with the state govern-ments in the interest of na-tional security.

NEW DELMI
India on Thursday successfully test-fired indigenously developed laser-guided anti-tank guided missiles (AT-GMs) at a military installation in Maharasahtra's Ahmednagar.

The defence ministry said the missiles destroyed the targets with precision at two different ranges.

Defence Minister Rajnath Singh complimented the Defence Research and Development Organisation (DRDO) ment of the ATGMs, and the Indian Army on the successful trial of the



India tests laser-guided anti-tank missile

weapon.
'Indigenously developed laser-Guided anti-tank guided missiles were successfully test-fired from Main Battle Tank (MBT) Arjun by the DRDO and In-

dian Army," the ministry

said.

The test firing of the missiles was carried out at KK Ranges in Ahmednagar with support from Armoured Corps Centre and

School.
"The missiles hit with pre-cision and successfully de-stroyed the targets at two dif-ferent ranges. Telemetry systems have recorded the satisfactory flight performance of

the missiles," the defence ministry said.
"The all-indigenous laser guided ATGM employs a tan-dem High explosive anti-tank (HEAT) warhead to defeat explosive reactive armour (ERA) protected armoured vehicles," it said. The ATGM has been devel-

oped with multi-platform launch capability and is cur-rently undergoing technical evaluation trials from 120 mm rifled gun of MBT Ar-

mm rilled gun of MBT Ar-jun.
DRDO Chairman G
Satheesh Reddy also congra-ulated the teams associated with the test firing of AT-GMs.



SNL BEARINGS LIMITED

CIN: L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 | Tel: +91 22 49186178 Fax: +91 22 49186060 | Website: www.snlbearings.in | Email: investorcare@snlbearings

Extract of Financial Results for the Quarter ended 30 June 2022

(Rupees in lakhs, except per share data)					
		Year Ended			
Particulars	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22	
Turbourd	Unaudited	Unaudited (Refer note 3)	Unaudited	Audited	
Total Income from operations	1,130	1,069	1,017	4,351	
Net Profit/(Loss) for the period (before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	265	247	271	1,176	
Net Profit/(Loss) for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	265	247	271	1,176	
Net Profit/(Loss) for the period after tax			con Paris		
(after Exceptional and/or Extraordinary items)	196	188	202	883	
Other Comprehensive Income	(4)	8	1	11	
Total Comprehensive Income (after tax)	192	196	203	894	
Paid up Equity share capital					
(par value Rs 10/- each, fully paid)	361	361	361	361	
Reserves (excluding Revaluation Reserve)					
as per Balance sheet		1		4,471	
Earnings per share (before and after	1				
extraordinary items) (of Rs. 10/- each)					
Basic	5 43*	5 21*	5 59*	24 46	

Diluted

- of Directors at their respective meetings held on 3 August 2022.

 The Statement has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down under Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of SEBI (Using Obligation and Disclosure Requirement) Regulation 33 of SEBI (Using Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 (as amended).

 The figures for the quarter ended 31 March 2022 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the year to date figures upto end of the third quarter of the said financial year, which were subjected to a limited review by estate to surface.
- statutory auditors.

 A. Operating segments are reported in a manner consistent with the integral reporting provided to the Chief Operating Decision Maker (CODM). The CODM regularly monitors and reviews the operating result of the whole Company as one segment "Bearing". Thus, as defined under Ind A5 106 "Operating Segments", like Company's entire business falls under one operational segment.

 5. Figures of the previous period what been regrouped / rearranged wherever required.

 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE http://www.bseindia.com and also on Company's website at http://snibearings.in/

For and on behalf of the Board of Director

Date: 3 August, 2022

Ms. Harshbeena Zaveri Chairperson

















Carrying inflammable objects in trains or railway premises is not only dangerous but is also a punishable offence under Section 164 of the Railways Act with imprisonment upto 3 years or a fine of ₹1000 or both.

MesternRly www.wr.indianrailways.gov.in

It may lead to fire and put lives in danger.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE IS HERDEY
GIVEN THAT the project
known as "M/S. Troika
Estate Pvt. Ltd., of CTS
No. 1606 to 1617, 1619 B,
1620 to 1624 & 1626 B at
village Ulhasnagar, Tal.
Ulhasnagar, Tal.
Ulhasnagar, Tal.
Ulhasnagar, Tal.
Ulhasnagar, Tal.
Whasnagar, Tal.
Whasnaga

Date: 05.08.2022

For M/s. Troika Estate Pvt. Ltd. Authorised Signatory

PUBLIC NOTICE

www.havshakti.co

Bliss

24.46

BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
• Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com

विशक्ति 🖟

		STANDALONE				CONSO	LIDATED	(1.1.224.0)
	0	UARTER END	ED	YEAR ENDED		UARTER ENDE	ED .	YEAR ENDED
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	UN-AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED
Total Income from Operations (net)	16,591.34	15,073.71	14,092.59	66,898.46	19,567.25	17,925.18	17,596.26	77,894.60
Profit before Tax and Exceptional item	3,206.59	2,617.28	2,904.43	12,365.52	3,919.85	2,645.42	3,668.59	12,775.98
Profit before Tax	3,206.59	2,617.28	2,904.43	12,640.03	3,919.85	2,645.42	3,668.59	5,416.53
Net Profit for the period	2,464.52	1,910.48	2,165.80	9,266.40	2,747.97	2,346.69	2,613.14	2,312.65
Total Comprehensive Income for the period	2,488.93	1,928.30	2,176.98	9,296.67	2,573.46	1,582.56	2,541.83	1,571.79
Equity Share Capital	1,038.08	1,036.78	1,033.57	1,036.78	1,038.08	1,036.78	1,033.57	1,036.78
Other Equity	86,234.95	84,106.29	77,008.75	84,106.29	82,856.63	80,833.39	82,444.16	80,833.39
Earnings Per Share (Not annualised)								
i. Basic (₹)	2.38	1.85	2.10	8.97	2.48	1.90	2.35	1.46
ii. Diluted (₹)	2.34	1.82	2.04	8.81	2.44	1.87	2.29	1.43

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter ended June 30, 2022 and Annual the Year ended March 31, 2022 are filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requi

The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures for the full financial year and the published year to date figures upto nine months ended December 31,2021.

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter ended June 30, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2022 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there under.

For BLISS GVS PHARMA LIMITED

SD/-GAGAN HARSH SHARMA MANAGING DIRECTOR Din No : 07939421

PUBLIC NOTICE

We, M/s Ashar Ventures hereby bring to the kind notice of general Public that Environment Department, Government Of Maharashtra has accorded expansion in Environmental Clearance for our Residential project located at S. No. 342 (p), Sub Plot No. 2 Villages, Majiwade, Taluka-Thane, Maharashtra vide letter dated 11th. July 2022 bearing file No. EC22B038MH145982. The copies of the clearance letter are available with Maharashtra pollution Control Board and may also be seen on the Websile of the Department of Environment, Government of Maharashtra http://darvivesh.nic.in

at http://parivesh.nic.in

PUBLIC NOTICE

Sd/
PAYAL SHETHIA & ASSOCIATES, ADVOCATE, HIGH COURT
Chamber: 107, 2nd Floor, Raghuleela Mega Mall, Poisar, Kandival
(West), Mumbai-400057
Contact No.9870276273 E.mail id: legal.payal@gmail.com

मराठी मनाचा

3शवाज

TRIOCHEM PRODUCTS LIMITED

NOTICE

sitable on the website of the Company's at

lace: Mumbai ate: 4" August 2022

portant Request to Shareholders: Update E-mail ID, Mobile Number ar

Bank account details with Company DP and R & T Agent or on web portal at https://linkintir

EmailReg/Email Register.html or email to mt.helpdesk@linkintime.co.in Dematerialise your shares from physica

Place : Mumbai Date : August 03, 2022

Date & Time of Download: 05/08/2022 13:36:49

BSE ACKNOWLEDGEMENT

Acknowledgement Number	4356009			
Date and Time of Submission	8/5/2022 1:36:38 PM			
Scripcode and Company Name	512101 - TRIOCHEM PRODUCTS LTD.			
Subject / Compliance Regulation	Announcement under Regulation 30 (LODR)-Newspaper Publication			
Submitted By	Puran Jaykisan Parmar			
Designation	Designated Officer for Filing			

Disclaimer: - Contents of filings has not been verified at the time of submission.